



21/06/2018

सूची क्र.2

दुय्यम निबंधक : दु.नि. मुरबाड


दस्त क्रमांक : 1318/2018

नोदणी :

Regn:63m

गावाचे नाव : कुडवली

(1) विलेखाचा प्रकार	भाडेपट्टा
(2) मोबदला	3010350
(3) बाजारभाव(भाडेपट्ट्याच्या बाबतितपट्टाकार आकारणी देतो की पट्टेदार ते नमुद करावे)	0
(4) भू-मापन, पोटहिस्सा व घरक्रमांक (असल्यास)	1) पालिकेचे नाव: ठाणे इतर वर्णन :सदनिका नं: एम - 46, अतिरिक्त मुरबाड औद्योगिक एरिया,, माळा नं: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, इमारतीचे नाव: गाव कुडवली, ब्लॉक नं: तालुका मुरबाड जिल्हा ठाणे( ( Plot Number : M-46 ; ) )
(5) क्षेत्रफळ	1) 1050 चौ.मीटर
(6) आकारणी किंवा जुडी देण्यात असेल तेव्हा.	
(7) दस्तऐवज करून देणा-या/लिहून ठेवणा-या पक्षकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास, प्रतिवादिचे नाव व पत्ता.	1): नाव:-श्री रणधीर राम मिलन मौर्य - मॅक्ससेल इंजिनीरिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड तर्फे डायरेक्टर वय:-31; पत्ता:-प्लॉट नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: राम मिलन मौर्य, ब्लॉक नं: भिउरा, रोड नं: टेकवर, गोरखपूर, उत्तर प्रदेश, उत्तर प्रदेश, गोरखपुर. पिन कोड:-273406 पॅन नं:-BBUPM5082Q
(8) दस्तऐवज करून घेणा-या पक्षकाराचे व किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास, प्रतिवादिचे नाव व पत्ता	1): नाव:- - महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ तर्फे एरिया मॅनेजर श्रीमती एस एम भोसले वय:-57; पत्ता:-प्लॉट नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: प्रादेशिक कार्यालय, ब्लॉक नं: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ ठाणे २, , रोड नं: वागले इस्टेट ठाणे, महाराष्ट्र, ठाणे. पिन कोड:-400604 पॅन नं:-AAACM3560C
(9) दस्तऐवज करून दिल्याचा दिनांक	14/06/2018
(10) दस्त नोंदणी केल्याचा दिनांक	21/06/2018
(11) अनुक्रमांक, खंड व पृष्ठ	1318/2018
(12) बाजारभावाप्रमाणे मुद्रांक शुल्क	150600
(13) बाजारभावाप्रमाणे नोंदणी शुल्क	30000
(14) शेरा	

  
**दुय्यम निबंधक, मुरबाड**

मुल्यांकनासाठी विचारात घेतलेला तपशील:-

मुद्रांक शुल्क आकारताना निवडलेला अनुच्छेद :- :

मुल्यांकनाची आवश्यकता नाही कारण अभिनिर्णीत दस्त कारणाचा तपशील अभिनिर्णीत दस्त केस नंबर 326/2018

(ii) within the limits of any Municipal Council, Nagarpanchayat or Cantonment Area annexed to it, or any rural area within the limits of the Mumbai Metropolitan Region Development Authority or any other Urban area not mentioned in sub clause (i), or the Influence Areas as per the Annual Statement of Rates published under the Maharashtra Stamp (Determination of True Market Value of Property) Rules, 1995.